### KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED



REGD. & ADMINISTRATIVE OFFICE: 33/406, NEW UDYOG MANDIR - 2, MOGUL LANE, MAHIM (WEST), MUMBAI - 400 016.

Tel.: 2444 0601, 2445 6029, 2447 4983 • Email : kamanwala@gmail.com Website : www.kamanwalahousing.com CIN: L65990MH1984PLC032655

#### 8<sup>th</sup> September, 2023

To, BSE Limited, 1<sup>st</sup> Floor, Rotunda Building, B.S. Marg, Fort, Mumbai - 400 001. **Scrip Code: 511131** 

Dear Sir/Madam,

Subject: Public Notice for completion of dispatch of Notice of the 39<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) and Annual Report 2022-23

Dear Sir,

In compliance with Reg. 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of the notice published in English and Marathi newspapers.

The same will be made available on the Company's website www.kamanwalahousing.com

You are requested to take the same on record.

Thanking You,

For, Kamanwala Housing Construction Limited

Divya Agarwal Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

I say and declare that my client Mrs. Damyanti M. Vora (Flat Owner) have lost/

nisplaced her Share Certificate from my

the misplaced documents Share Certificate

alongwith Five shares of Rs. 50/- each of

Ghatkopar Maheshwar Dham Co-operative

lousing Society Ltd. As per share certificate

No. 08 bearing distinctive No. 36 to 40, present Transferors of Flat No. 401, on the

admeasuring 710 sq.ft. Carpet area (appx.)

n "ghatkopar Maheshwar Dham Co-operative

Housing Society Ltd. at Flat No. 401, 60ft

Road, Ghatkopar (E), Mumbai - 400077 Since

he above original Share Certificate Police

FIR is being register under No. 78795-2023 dt.07/09/2023 Anyone having any claim /

objection should contact at the office of Vivek B. Sudade, Advocate High Court having at

Krishna Bldg. No. 92/2600, K. Nagar-2 Vikhroli (E), Mumbai – 400 083. Tel.

9819336783. Share Certificate will bring to

the notice of the undersigned within 15 days from the date of this notice failing which no

claim will be entertained by the undersigned.

DCB BANK

before up to 05:00 pm

-Wing, Sai Nirman Building, Near Nera

(11.00 A.M. - 1.00P.M.)

before up to 05:00 pm

25/09/2023

before up to 05:00 pm

26/09/2023

Physical

Dt. 08-09-2022

Place: Mumbai

Sd/

VIVEK B. SUDADE

**Advocate High Court** 

client residence at the time of maintenance

#### **PUBLIC NOTICE**

Mr. Ajaykumar Roshanlal Gupta along with his Father Mr. Roshanlal Gupta were the joint owner's, both holding 100% undivided right, title & Interest of Flat no. 601, A Wing, Sixth Floor, Om Shivdham Co-op. Hsg. Soc. Ltd., Bldg. no. I-A/1, Suhasan Sawaskar Marg, Dahisar East, Mumbai-400068 (herein referred as "the said flat"

Mr. Roshanlal Gupta died on 13/04/2006 leaving behind their wife Smt. Purnidev R. Gupta & Son's Mr. Sanwarmal R. Gupta, Mr. Pawankumar R. Gupta, Mr. Ajaykumar R. Gupta, Mr. Pramodkumar R. Gupta, all being the class 1 legal heirs

By Gift Deed dtd. 17/06/2006, registered under Sr. no. BDR6-04710-2006 dtd. 17/06/2006, Mr. Sanwarmal R. Gupta, Mr. Pawankumar R. Gupta, Mr. Ajavkuma R. Gupta released their rights in the said Flat to Mr. Pramodkumar R. Gupta & Smt Purnidevi R. Gupta.

Smt. Purnidevi R. Gupta expired on 15/12/2017 leaving behind his four sons, all being the class 1 legal heirs

By Release Deed dtd 28/08/2023, registered under Sr. no. BRL8-11833-2023 dtd 28/08/2023, Mr. Sanwarmal R. Gupta, Mr. Pawankumar R. Gupta, Mr. Ajaykuma R. Gupta release their rights of their mother to their brother Mr. Pramodkumar R. Gupta & thus he became 100% owner of said Flat.

Mr. Pramodkumar R. Gupta intends to sell the said flat to my client Mr. Hares Depar Nagda.

, Adv. Rajat K. Singh hereby invites claims or objections from the heir/s or othe claimants / objectors to the Sale of the said right, title of the said Flat, within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims and If no claims/objections are received within the period prescribed above, it will be presumed and/or deemed that there are no such claims/objections and if any, the same have been waived or abandoned and the undersigned shall proceed to issue a No Claim Certificate in respect of the same and my client shall proceed to complete the Purchase process.

Place: Mumbai Date: 08/09/2023

Adv. Rajat K. Singl

Office No. 138, 1st Floor, Ostwal Ornate, Bldg. No. 2/A, Near Jain Mandir, Jesal Park, Bhayander East, Dist. Thane – 401105 (Mob. No.8169875195)

#### **Association of Registered Investment Advisers** CIN: U93090MH2019NPL319033 Read, Off.: 701/702 Madhava Building 7th Floor, Bandra Kurla Comp. Bandra (E), Mumbai - 400051

Website: www.aria.org.in, E-mail: directors@aria.org.in NOTICE

Notice is hereby given that pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and MCA circular dated December 28, 2022 which is in continuation of circular dated May 05, 2022, January 13, 2021 read with other circulars dated May 05, 2020, April 13, 2020 and April 08, 2020, the Company is intending to conduct its Fifth Annual General Meeting on Friday, September 29, 2022 at 05:00 p.n. IST through video conferencing ('VC') or other audio visual means (OAVM) in accordance with th rovisions of aforesaid circulars.

The Members are hereby informed that in compliance with the aforementioned circulars, the notices of virtual AGM shall be sent to all the members through email who have registered the same with the Company. The Company requests all the members who have not yet registered their email addresses or has not updated their email addresses with the Company to register the same within 3 days o service of this public advertisement.

#### To update your current email ID, kindly login in at www.aria.org.in.

The Company shall subsequently after service of notices to the individual members, upload the notice on its website, which can be viewed at: <a href="https://www.aria.org.in">www.aria.org.in</a> and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") i.e. <a href="https://www.evotingindia.com">www.evotingindia.com</a>, appointed by the Company as the authorized agency to provide voting facility by electronic means.

Please note that members who do not register their email addresses shall not be able to receive notic of AGM and hence shall not be able to participate in the Meeting or vote through electronic means. The details w.r.t. voting process and user ID and password for voting at the platform shall be provided along with the notice through email. The members can attend the Meeting through VC, and vote by following the instructions provided in the e-mail.

The facility for joining the meeting shall be kept open at least 15 minutes before the time scheduled and shall not be closed till expiry of 15 minutes after such scheduled time.

In case of any queries as regards to the registration process of email address, the members ma

Particulars	Central Depository Services (India) Limited	Association of Registered Investment Advisers	
Name & Designation Executive Assistant	Mr. Rakesh Dalvi,Senior Manager	Ms. Collyn Mascarenhas, Senior	
Address	Marathon Futurex, A-Wing, 25th floor, NM Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013.	701/ 702 Madhava Building 7th Floor, Bandra Kurla Comp, Bandra E), Mumbai – 400051.	
Contact No.	1800225533	9819226808	
Email Id	helpdesk.evoting@cdslindia.com	directors@aria.org.in	

For Association of Registered Investment Adviser

Place: Mumbai Directo Date: September 08, 2023 (DIN: 02040102)

#### COURT NO. 6 IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI

### Shri Vasant Krishna Nigade

known, residing at Room No. 3,

of Mumbai, aged about 61 years, Occupation retired, residing at Gaubai Krishan Nigade Chawl No. 53, Room No. 6, Sambhaji Nagar, OPP. Vijay Nagar Society, Sahar Road, Andhei (East), Mumbai - 400069, Maharashtra, India

1) The Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, constituted under the

Maharashtra Slum Areas (Improvement) Act 1971, having its office at Fourth Floor, MHADA Building, Bandra (East), Mumbai - 400051. 2) The Mumbai Corporation of Greater Mumbai a body constituted under the BMC Act

1888 having its office at Mahapalika Marg. Fort. Mumbai - 400001.

3)M/S. R. T. Construction (Dhiraj Developers) having their office at Ground Floor, P. P. Dias mpound, Natwar Nagar Road No. 1, Jogeshwari (East), Mumbai - 400060 and presently at Dhiraj Aroma, Anant Kanekar Marg, Station Road, Bandra (East), Mumbai - 400054 4) Yamunabai Bhiku Dongre adult Hindu Indian Inhabitant of Mumbai, age not know residing at Room No. 9-A.

5) Nagesh Bhiku Dongre, adult Hindu Indian Inhabitant of Mumbai, age not known esiding at Room No. 9-B.

6) Dada Keshav Gopanvar, adult Hindu Indian Inhabitant of Mumbai, age not known,

residing at Room No. 5, 7) Madhukar Jijaba Kadam, adult Hindu Indian Inhabitant of Mumbai, age not known

8) Raja Shivaji Lavate, adult Hindu Indian Inhabitant of Mumbai, age not known, residing

9) Smt Najukbi Bapu Tamboli (Shaikh), adult Hindu Indian Inhabitant of Mumbai, age n

ALL Residing in their respective Room Numbers situated in Gaubai Krishna Nigade Chaw No. 53, Sambhaji Nagar, Opp. Vijay Nagar Society, Sahar Road, Andheri (East), Mumbai

1) Yamunabai Bhiku Dongre (DEFENDANT NO. 4), residing at Room No. 9-A, 2) Nagesh Bhiku Dongre (DEFENDANT NO. 5), residing at Room No. 9-B 3) Dada Keshav Gopanvar (DEFENDANT NO. 6), residing at Room No. 5, 4) Madhukar Jijaba Kadam (DEFENDANT NO. 7), residing at Room No. 8,

5) Raia Shivaii Lavate (DEFENDANT NO.8), residing at Room No. 2. 6) Smt. Najukbi Bapu Tamboli (Shaikh) (DEFENDANT NO. 9), residing at Room No. 3, ALL Residing in their respective Room Numbers situated in Gaubai Krishna Nigade Chawl No. 53, Sambhaji Nagar, Opp. Vijay Nagar Society, Sahar Road, Andheri (East), Mumbai

TAKE NOTICE that this Hon'ble Court will be moved before this Hon'ble Addl. Session Judge **Shri A. R. Qureshi** presiding in the court Room No. 6, on 10/10/2022 at 11.00 a.m.

 $O'Clock\ in\ the\ forenoon\ by\ the\ above\ named\ defendant\ for\ the\ following\ relief: -1000\ columnwise above\ named\ defendant\ for\ the\ following\ relief: -1000\ columnwise above\ named\ defendant\ for\ the\ following\ relief: -1000\ columnwise above\ named\ defendant\ for\ the\ following\ relief: -1000\ columnwise above\ named\ defendant\ for\ the\ following\ relief: -1000\ columnwise above\ named\ defendant\ for\ the\ following\ relief: -1000\ columnwise above\ named\ defendant\ for\ the\ following\ relief: -1000\ columnwise above\ named\ defendant\ for\ the\ following\ relief: -1000\ columnwise above\ named\ nam$ (a) That this Hon'ble Court be pleased to declare that any agreement entered between Defendant No. 3 and Defendant No. 4 to 9 being tenants of plaintiff for permanent alternate accommodation in the newly constructed building under the SRA scheme o otherwise on the suit plot of land, i.e., bearing Survey No. 37, CTS No. 17, 17/19 to 23, 154 at Village Vile Parle, Sambhaji Nagar, Sahar Road, Andheri (East), Mumbai - 400069, Maharashtra, India, is bad in law, illegal, void, ab-initio and not binding upon the plaintif

and is required to be cancelled; (b) That this Hon'ble Court be pleased to declare that the Defendant No. 3 has no right title and/or interest to carry on any development activities on the suit plot of land bearing Survey No. 37, CTS No. 17, 17/19 to 23, 154, admeasuring 179,8 square yards, at Village Vile Parle, Sambhaji Nagar, Sahar Road, Andheri (East), Mumbai - 400069, Maharashtra, India, without the consent of the plaintiff;

(c) That this Hon'ble Court be pleased to grant permanent injunction and order of this Hon'ble Court restraining the Defendants No. 1 to 3, their servants, agents and/or any other person or persons claiming by, under or through them from in any manner from ntering upon or remaining on or upon the suit plot of land and/or from handing over possession of the flats in the newly constructed building to Defendants No. 4 to 9 and/of their nominees and/or to any other persons situated on the suit plot of land, i.e., land bearing Survey No. 37, CT5 No. 17, 17/19 to 23, to 154 at Village Vile Parle, Sambhaji Nagar, Sahar Road, Andheri (East), Mumbai - 400069, Maharashtra, India, save and excep

(d) That this Hon'ble Court be pleased to grant permanent injunction against the Defendants No. 1 to 3 their Officers, Servants, Agents and Contractors or any other person or persons claiming by, under or through them from in any manner taking physical possession of the rooms in which the Defendants No. 4 to 9 are residing or from putting up their lock their respective tenements in the suit Chawl No. 53 and/or

from in any manner demolishing the suit Chawl or part or portion thereof situated on the plot of land bearing Survey No. 37, CTS No. 17, 17/19 to 23, 154 at Village Vile Parle, Sambhaji Nagar, Sahar Road, Andheri (East), Mumbai - 400069, Maharashtra, India, the

said rooms; (e) Interim and ad-interim reliefs in terms of prayer clauses (c) and (d) above

(f) For such other and further orders as this Hon'ble Court deems fit and proper in the

circumstances of the case; (g) For cost of this suit

Dated this 30<sup>th</sup> day of June 2022

For Registra City Civil Court, Bomba

Seale

This 30<sup>th</sup> day of June 2022

with the express permission of the plaintiff;

AMITS, KAPSE Advocate for the Plaintif 113-114, Shivaji Nagar, Bawla Masjid, Off N. M. Joshi Marg, Mumbai - 400013. NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate no. 09 ordinary shares bearing Distinctive no. 041 to 045 of A-202,Gauri Vaikunth Villa Co-Operative Housing Society, Subhash Road, Chincholicha Pada, Dombivl West) - 421202 standing in the name of Mr. MANGESH RAMA SAWANT een reported lost/stolen and that ar application for issue of Duplicate processor of bullicate of Duplicate Certificate in respect thereof has been nade to the society by him. To whom bijection if any, against issuance of such Duplicate Share Certificate to him should be made within 14 days from the latter for bullications of this action. ne date of publication of this notice.

### **Read Daily Active Times**

#### KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED

Regd. Office: 406, New Udyog Mandir-2, Mogul Lane, Mahim (West), Mumbai 400 016. Tel: 2445 6029 Email: kamanwala@gmail.com | Website: www.kamanwalahousing.com \*CIN: L65990MH1984PLC032658

### NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

IOTICE is hereby given that: -. The 39th Annual General Meeting of the Members of KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED will be held o Saturday, the 30th September, 2023 through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) at 01:00 P.M. in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022, to transact the business as set forth in the notice of the Meeting dated 14th August, 2023.

2. Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for fiscal 2023 have been sent to all the members whose email IDs

are registered with the Company/ Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company a manwalahousing.com. The dispatch of notice of AGM through electronic mode has been completed on 6th September

3. In terms of and in compliance with provisions of section 108 of the Act read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the "remote e-voting" and "e-voting during the AGM", facility to members to cast their vote electronically on all the resolutions set forth in the Notice of the 39th AGM through electronic voting system of National Securities Depository Limited ("NSDL"). . All the members are informed that:

- . An use members are minorined unat.
  The business set forth in the notice of the AGM may be transacted through voting by electronic means;
  The remote e-voting shall commence from September 27, 2023 (9:00 A.M.)
  The remote e-voting shall end on September 29, 2023 (5:00 P.M.)

d. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 23rd September, 2023;
e. E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5:00 P.M. on 29th September, 2023;
e. Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e., September 23, 2023, may vote in the Annual General Meeting and may obtain the login

ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in . For the process and manner of E-voting, Members may refer to the Annual Report of the Company.

g. Members may note that: i) The remote e-voting module shall be disabled by NSDL beyond 5:00 P.M. on 29th September, 2023 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; ii) The facility of e - voting shall be made available at the AGM; iii) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and iv) Only persons whose name is recorded in the register of nembers or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avai

facility of remote e-voting or e-voting at the AGM;

h. The Notice of the AGM is available on the Company's website www.kamanwalahousing.com and also on the NSDL's website

. If you have any query related to e-voting facility, please refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual fo Shareholders available at the Downloads section at www.evoting.nsdl.com or contact at toll free No. 180-222-990 of NSDL or send a request to evoting@nsdl.co.in. In case of any grievance connected with e-voting facility, please contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th floor, '4 Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013, Email: evoting@nsdl.co.in, Tel.: +91 22 2499 4545 / 1800-222-990.

i. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2023 to 30th

Place : Mumbai Dated : 7th September, 2023

as per process advised by your DP.

For KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

DIVYA AGARWAL



### Signet Industries Limited

CINL51900MH1985PLC035202 Regd. Office: 1003, Meadows Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road. Andheri (East), Mumbai – 400059

Website: www.groupsignet.com, E-mail: cspreeti@groupsignet.com, Phone no.: 0731-4217800

## NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM"

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, 29th day September, 2023 at 11:00 A.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact he businesses that will be set forth in the Notice of the AGM.

The Ministry of Corporate affairs has vide it's Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and Circular No. 02/2022 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 15, 2021, Circular No. 02/2022 dated May 5, 2022 ("MCA Circulars") and SEBI vide it's Circular No. 02/2022 dated May 5, 2022 ("MCA Circulars") and SEBI vide it's Circular No. SEBI HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 ("SEBI Circulars"), permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the members at common venue. The AGM of the Company will be held through VC/OAVM in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Members will be provided with a facility to attend the AGM through electronic platform provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

The Notice of the AGM along with the Annual report for financial year 2022-23 will be sent electronically only to all those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s)/Registrar & Transfer Agent. The copies of the Notice of the 38th AGM along with Annual Report for the FY 2022-23 shall be sent to those Members who request for the same. If you have not registered your email address with the Company/Depository Participant(s) you may please follow below instructions for registering/updating your email addresses: -

Physical Holding	Please send a request providing Folio No., Name of Shareholder, Scanned Copy of Share Certificate (front and back), self-attested copy of PAN Card and self-attested copy of any of Driving License, Election Identity Card, Aadhar Card and Passport to the Company at cspreeti@groupsignet.com /Registrar and Share Transfer Agent at operation@ankitonline.com for registering email address.	
Demat	Please contact your Depository Participate (DP) and register your email address and bank account details	

Members may note that the Notice of 38th AGM and the Annual Report for the Financial Year 2022-23 will be available on the Company's Website at www.groupsignet.comand website of the Stock Exchanges i.e. BSE limited at www.bseindia.com And NSE limited at www.nseindia.com. The Notice of 38th AGM will also be available on the website of CDSL at www.evotingindia.com. The Members will have an opportunity to cast their vote electronically on the businesses set out in the AGM Notice through

remote e-voting/e-voting during the AGM. The detailed procedure of remote e-voting/e-voting during the AGM by Members holding shares in Physicals mode and members, who have not registered their email ID with the Company, will be provided in the AGM Notice.

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circular

By order of the Board For Signet Industries Limited

By Order of the Board of Directors

Sd/-

Directo

Preeti Singh

Company Secretary ACS: -26118

Date: 07.09.2022 Place: Indore

IEI

INDO EURO INDCHEM LIMITED CIN:1 24100MH1990PLC057190 2nd Floor, Room No. 5, Gonal Bhuvan, 1st Bhandari Cross Lane, Vadgadi Mumbai - 400003 Email: rinkupoly@rediffmail.com,

Mob. No.:- 9820219155 Website: www.indoeuroindchem.c NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY 33rd ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

Notice calling the 33rd Annual General Meeting ("AGM") of the Company, scheduled to be held in compliance with all the applicable ovisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read will all applicable circulars on the matter issued by the Ministry f Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI"), through Video Conferencing ("VC") / Othe udio Visual Means ("OAVM") on Saturday, September 30, 2023 at 03.30 p.m. (IST), and the audited financial statements for the financial year 2022-23, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on September 07, 2023, electronically, to the members of the Company, whose e-mail address is registered with the Company / Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited ("Link Intime") / Depository Participant(s).. The Notice of AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.indoeuroindchem.com and on the website of the Stock Exchanges, that is, BSE Limited ("BSE") at www.bseindia.com, and on the website of e-voting agency NSDL at https://www.evoting.nsdl.com/.

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of irculation of the Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to galaxy delta@yahoo.co.in.

Remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its Members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by ectronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting") The Company has engaged the services of NSDL as the agency to provide e-voting facility. Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialized

node, physical mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. The manner in which persons who become Members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein below) / Members who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the same has also been provided in the Notice of the AGM.

The remote e-voting facility will be available during the following voting period: commencement of remote e-voting: 9:00 A.M. (IST) on Tuesday, September 26, 2023

End of remote e-voting: 5:00 P.M. (IST) on Friday, September 29, 2023 The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith

disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM

A person, whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off Date, that is, Saturday, September 23, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting at the AGM. Manner of registering / updating e-mail address:

a)Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 available on the website of the RTA ttps://web.linkintime.co.in/KYC-downloads.html duly filled and signed along with requisite supporting documents to Link Intimo India Ltd. at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083,

b)Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their e-mail address, are requested to egister / update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts. Further, In terms of MCA Circulars, the Company has also enabled the Members to update their e-mail address with the compar for the limited purpose of receiving the Annual report including Notice of AGM for FY 2022-23 (including e-voting instructions along with the user ID and the password to enable e-voting) electronically by sending an email on rnt.helpdek@linkintime.co.in.

In case of any query pertaining to e-voting, Members may refer to the "Help" and "FAQs" sections / E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of NSDL website for e-voting: Members are requested to note the following contact details for addressing queries / grievances, if any:

Mrs. Pallavi Mhatre- Senior Manager National Securities Depositories Limited (Unit:- Indo Euro Indchem Limited)

Frade World, A wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, ower Parel, Mumbai – 400013.

Phone no.(022)24994700, E-mail: evoting@nsdl.co.in Toll free Nos.:- 022-48867000

From 9:00 a.m IST to 06:00p.m. IST on all working days) oining the AGM through VC / OAVM:

Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through platform provided by NSDL, at www.evoting.nsdl.com.
The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in Notes to the Notice of AGM. Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

Place: Osmanabad For Indo Euro Indchem Limited Dated: September 07, 2023 Mr. Vardhman Shah DIN: 00334194

### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT MRS. ARJUMAN ABDUL KADER MOTLANI, age 50 years, Indian Inhabitant, having address at Flat No. 1404, 14th Floor, Plot No. 8/10, Al-Aziz Palace Co-op. Hsg. Soc. Ltd., Bhawani Galli, Jail Road South, Dongri Cross Lane, Mumbai: 400 009 is intending to sell and my client is intending to purchase Flat No. 1404 in Al-Aziz Palace CHS Ltd. described in the Schedule hereunder written free from all encumbrances.

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, possession of original title deeds o encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice of his/her/their such claim, if any, with al supporting documents falling which the transaction shall be completed without reference to suct claim and the claims, if any, of such person/s shall be treated as waived and not binding on my clients, falling which we shall ignore such claim and/or objection as waived and shall proceed to sell the said Flat No. 1404 in Al Aziz Palace CHS Ltd., as afore-stated.

SCHEDULE OF THE FLAT ABOVE REFERRED TO:
ALL THAT piece and parcel of residential flat being Flat No. 1404, 14th Floor, Plot No. 8/10, Al Aziz Palace Co-op. Hsg. Soc. Ltd., Bhawani Galli, Jail Road South, Dongri Cross Lane, Mumba 400 009, bearing Cadastral Survey Nos. 1810, 1811 & 1812 of Mandvi Division. The area admeasures about 225.00 Sq. Ft. (Carpet area) equivalent 25.09 Sq. Meters (Built up area situated within the limit of "B" Ward office of the Municipal Corporation of Greater Mumbai an assessed under No. B-3435.

Date: 08-09-2023 Near Dongri Char Null, Mumbai - 400009. Mob: +9- 98691 7868

Place: Mumbai.

Mrs. Nooriahan

Murbad, Thane - 421401

Mr. Kirtikumar Shah

M/s. Shree

Enterprises

A. K. BARKAT Advocate High Court M. Com., M.B.A., LL.M.

**E-AUCTION SALE NOTICE** (Under Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002)

Registered Office: DCB Bank Ltd., 6th Floor, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013.

Shop No. 2, Ahmedabadi Mansion, 124/128, S. V. P. Road.

Retail Asset Collection Department: DCB Bank Ltd., 1st Floor, Huma Mall, L.B.S. Marg, Kanjur Marg (West), Mumbai - 400078. E-Auction sale notice for sale of immovable Assets under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s), Co-Borrowers and the Guarantors in particular, by the Authorized Officer, that the under mentioned property is mortgaged to DCB BANK LTD., The Authorized Officer of the Bank has taken the Physical Possession of the properties as mentioned at Sr. No. 1 to12 under the provision of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The property will be sold by tender cum public E-auction as mentioned below for recovery of under mentioned dues and further interest, charges and cost etc. as per the below details: The property will be sold "as is where is" and "as is what is" condition

Sr. No.	Name of Borrower(s) & Co-borrower(s)	Demand Notice Amount (Rs.)	Reserve Price (Rs.)	EMD (Rs.)	Date of E-Auction / Last date of EMD	Type of Possession
1	Mr. Mohdjaved Mohdyusuf Shaikh, Mrs. Ummehabiba Mohdyusuf Shaikh	16,31,914.00	6,86,520.00	68,652.00	<b>26/09/2023</b> (11.00 A.M 1.00P.M.) / 25/09/2023 before up to 05:00 pm	Physical
<b>Description of the Immovable Property:</b> Flat No. 203, 2 <sup>nd</sup> Floor, Tulsi Vrindavan Complex, Kambhare Road, Village Cherpoli, Shahapur, Thane - 421601.						
2	Mr. Mohammedsiraj Mohammed Kasim Shaikh,	10,68,432.35	5,02,605.00	50,261.00	<b>26/09/2023</b> (11.00 A.M 1.00P.M.) / 25/09/2023	Physical

Mohammedsiraj Shaikh eral

	<b>Description of the Immovable Property:</b> Flat No. 406, 4 <sup>th</sup> Floor, Building No. A-8, Xrbia Warai Phase-I, Neral Kalamb Road, Village Neral, Neral (East), Taluka Karjat, Dist. Raigad - 410101.						
	3	Mr. Manesh Pandurang Bhoir, Mrs. Kamal Manesh Bhoir	12,70,119.00	4,90,635.00	49,064.00	26/09/2023 (11.00 A.M 1.00P.M.) / 25/09/2023 before up to 05:00 pm	Physical
-	Description of the Immovable Property: Bunglow on House No. 753, Ground Floor, Baradpada Village Road,						

Mr. Vikram Arvind 19,26,128.00 26/09/2023 7,80,210.00 78,021.00 Physical (11.00 A.M. - 1.00P.M.) 25/09/2023 Mrs. Veena Vikram Jadhav before up to 05:00 pm

Description of the Immovable Property: Flat No. 002, Ground Floor, F

Station, Nirman Nagari, at Neral, Tal. Karjat, Dist. Raigad - 410101. 5 M/s. Maharashtra 16.81.352.00 9.15.120.00 91.512.00 26/09/2023 Physical Chicken Tredding (11.00 A.M. - 1.00P.M.) 25/09/2023 Mr. Faiyaz mamsaheb Sayyed before up to 05:00 pm Mrs. Mumtaz Fayyaz

Sayyed Description of the Immovable Property: Shop No. 04, Ground Floor, Sai Pooja Co-operative Housing Society Limited, Survey No. 41, Hissa No. 18A, Kalamboli, Tal. Panvel, Dist. Raigad - 410210. Mr Ajaykumar G 13,83,696.81 3,16,208.00 31,621.00 26/09/2023 Physical

Mrs Geetadevi 25/09/2023 before up to 05:00 pm Ajaykumar Verma Description of the Immovable Property: Flat No. 007, Ground Floor, Shree Sai Building, Sambhaji Nagar Asangaon Station Road, Asangaon (West), Thane - 421601 M/s. Yuvraj 83,00,000.00 26/09/2023 1,20,29,304.15 Physical (11.00 A.M. - 1.00P.M.) nfrastructure and Mr. Pritesh Shah and 25/09/2023

and M/s. Kirtikumar Steel Udyog Description of the Immovable Property: Office No. 515, 5th Floor, Nirmal Corporate Center CSL, Nirmal Lifestyle Village Nahur, LBS Marg, Mulund (W), Mumbai - 400080 AND Office No. 516, 5th Floor, Nirmal Corporate Cente CSL, Nirmal Lifestyle, Village Nahur, LBS Marg, Mulund (W), Mumbai - 400080.

29,37,620.00 | 16,82,532.00 | 1,68,253.00 8 Mr.Omkai 26/09/2023 Vishwanath Gaonka (11.00 A.M. - 1.00P.M.) 25/09/2023 Mrs. Ranjana Vishwanath Gaonka before up to 05:00 pm Description of the Immovable Property: Flat No. 301, 3rd Floor, Pauravi Apartment, Mahatma Phule CHSL Co-Operative Housing Society, MIDC Road, Belawali, Ambernath-Badlapur Road, Badlapur (E), Thane - 421503. 1,34,26,699.28 1,23,54,750.00 12,35,475.00 Mr. Ankit R Narawne. 26/09/2023 (11.00 A.M. - 1.00P.M.) Mrs. Anita Narawne

M/s. Nexus Description of the Immovable Property: Flat No 804, 8th Floor, Orlem Grace, Marve Road, Orlem, Malad (West),

Mun	nbai - 400064.		, ,	,	,	,
10	Mr. Saidur Rahaman,	21,47,818.72	18,66,872.00	1,86,687.00	26/09/2023	Physical
	Mrs. Salama				(11.00 A.M 1.00P.M.)/	-
	Khatoon, M/s. Saidur				25/09/2023	
	Construction (Thru				before up to 05:00 pm	
	Its Prop. Saidur					
			I			

Rahaman) Description of the Immovable Property: Flat No. 02, Ground Floor, D-Wing, Avon Noori, Kausa, Old Mumba Pune Road, Mumbra (East), Thane - 400612.

**11** Mr. Sumit Vishwas 42,37,047.00 40,35,600.00 4,03,560.00

	Nagrey,				(11.00 A.M 1.00P.M.) /	
1	Mr. Omkar Vishwas				25/09/2023	
	Nagrey				before up to 05:00 pm	
D	Description of the Immovable Property: Flat No. 404, 4th Floor, Building No. C/5, Shanti Vihar Co-operative					
Н	Housing Society Limited, Opp. Sector No. II, Mira Road (East), Thane - 401107.					
1	M/s. Parita Impex Pvt.	78,64,445.00	49,20,000.00	4,92,000.00	12/10/2023	Physical
	Limited, Mr. Sandip				(11.00 A.M 1.00P.M.)/	-
	Mahendrabhai Shah,				11/10/2023	
	Mr. Mahendrabhai				before up to 05:00 pm	

Bhogilal Shah. Mr. Aashish Mahendrabhai Shah Mrs. Sapna Sandip Shah Mrs Pushpahe Mahendrabhai Shah Mr. Hetal Mahendrabhai Shah

Description of the Immovable Property: Flat No. A-8, 2nd Floor, Somnath CHSL, Sudama Nagar, Jain Mandi Road, Bhayander (West), Thane - 401107

Date and time of submission of EMD on as per the above details & with request letter of participation KYC, PAN card Proof of EMD at email id kapilk@dcbbank.com / david.vannapor@dcbbank.com. The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount through Demand Draft in the name of the

Inspection Date and Time: 12/09/2023 to 18/09/2023; Between 11:00 am to 04:00 pm, Contact on Kapil Kamble

#### on 9821855469 & David Vannapor on 8108419977 between 11:00 am to 04:00 pm **TERMS AND CONDITIONS OF THE E-AUCTION**

(1) The auction sale shall be "online e-auction" bidding through website https://sarfaesi.auctiontiger.net on the dates as mentioned in the table above with Unlimited Extension of 5 Minutes. Bidders are advised to go through the website https://sarfaesi.auctiontiger.net for detailed terms and conditions of auction sale before submitting their bids and taking part in e-auction sale proceedings

(2) The interested bidders are required to register themselves with the portal and obtain login ID and Password we in advance, which is mandatory for e-bidding, from auction service provider (M/s. E-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger) Ahmadabad (Tel: 079-61200586/592/) Please note that, Prospective bidders may avail online training on e-auction from their registered mobile number only

(3) Online E-auction participation is mandatory in the auction process by making application in prescribed forma which is available along-with the offer/tender document on the website

Mr. Kapil Kamble on 9821855469 & David Vannapor on 8108419977. STATUTORY SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 The Borrower / Guarantors are hereby notified to pay sum as mentioned in the demand notice along with up-to-date

interest and ancillary expense before the date of e-auction, falling which the property will be auctioned / sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Authorised Officer,

Place: Mumbai / Palghar / Thane / Raigad

(4) Bidders are advised to detailed terms and conditions of auction sale before submitting their bids, refer to the link http://WWW.dcbbank.com/cms/showpage/page/customer-corner and for further details may directly contact to

Date: 08-09-2023

जाहीर नोटीस

येथे सचना देण्यात येत आहे कि. माझे अशिल श्री. संतोष रामचेंद्र मोरे, यांनी दिलेल्या माहितीवरुन हि जाही नोटीस देत आहे कि, त्यांच्या खालील नमुद मिळकती गालक **कै. श्री. रामचंद्र सदानंद मोरे** यांचे दिनांक ७७-०७-२००७ रोजी निरवसीयत निधन झाले. त्यांच पत्नी कै. श्रीमती नंदा रामचंद मोरे यांचे दिनांव १५-०३-२०१८ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांच्या पाच मली सौ. नयना सबमणी अर्घाकदी, सौ मधमती विलास पाटिल, सौ. अमृता अजित राऊत सौ. नीता कुपेश गोरक्ष, उषा रामचंद्र मोरे आणि एव मुलगा **श्री. संतोष रामचंद्र मोरे** फक्त हे वारसदा

या नोटीसद्वारे नमूद मिळकतीच्या भांडवलात मालमत्तेत असलेले **कै. श्री. रामचंद्र सदानंद मोरे** यांच भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी त्यांचे हक्क मागण्या, हरकती मागवण्यात येत आहेत. हि नोटीर प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत् विकलाच्या पत्त्यावर त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकर्तींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रति व पुरावे सादर करावेत अन्यथा तसा कोणाचाही कोणत्यार्ह प्रकारचा हक्क. हितसंबंध. दावा. अधिकार नाही र त्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईत याची नोंद घ्यावी आणि नमुद मिळकतीच्या भांडवलात गलमत्तेत असलेले **कै. श्री. रामचंद्र सदानंद मोरे** यां भाग व हितसंबंध **श्री. संतोष रामचंद्र मोरे** यांच्या नार्व इस्तांतरीत करण्यास संस्थेस, संबंधित अधिकाऱ्यार . मोकळीक राहील.

#### मिळकतीचा तपशिल

रूम नं. सी-३६, भूखंड क्र. ५९५, चारकोप (१) वक्रतुंड सह. गृह. निर्माण संस्था मयादित., आर एस सी-४५, सेक्टर-५, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-800 089.

आर.के. तिवारी (वकील मुंबई उच्च न्यायालय) सी-३/००३, चंद्रेश हिल्स, १,२,३ लोढा मार्ग, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), पालघर-४०१२०

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that my client MR SURAJ HARI SHANKAR BARAI is going to purchase a Flat being and situate at Room No.311, B-Wing, Rajiv Nagar Society, K. K. Marg, Near Haji Ali, Mumbai-400 034 from MR. RAMNAGINA BAGEDU BARAI, as per statement of Mr. Ramnagina Bagedu Barai, the original documents of the said premises has been misplaced/ Stolen and not traceable after diligent search. If any persons having any clair or right in respect of the said flat premises by or right in respect of the said flat premises, by way of inheritance, Share, Sale, Mortgage, Lease, Lien, License, Gift, Possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supportin documents failing which the transaction shall be completed without reference to such claims, any, of such persons shall be treated as waiver and not binding on my client.

Sd/ADV. ANIL SHARMA Date: 08/09/2023

Date: 08/09/2023 Advocate High Cour Off: Dhanlaxmi Enterprises, Opp. M.M. Court, A. K. Man Bandra (E), Mumbai- 400 051 • Mob: 9773888000

#### PUBLIC NOTICE

ATE MR. JASWANTSINGH LALSINGE ar Co-operative Housing Society Lt nd owner of Flat No. C-63/002, Sector-10
hanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane 40 107 died intestate on 01/01/2019 and the socie ansferred the shares and interest in the capita operty of the society belonging to the de member in the name of Mrs. Sumeet Kaur Matharu, daughter of the deceased after completing requisite formalities under the M.C.S. Act, 1960. Mrs. Amrit Pal Matharu, wif nd another legal heir of the deceased ha Sexecuted a registered Release Deed dated 03.03.2023 in favour of Mrs. Sumeet Kaum Matharu and now Mrs. Sumeet Kaur Matharu is ole owner of the said Flat. Mrs. Sumeet Kau Matharu has agreed to sell the said Flat to Mi rijendra R. Chaurasiya by entering into a egistered Agreement for Sale dated 04/09/2023 laims and objections are hereby invited fron he other legal heirs and successors of th deceased if any for transfer of shares and interes belonging to the deceased by the society and sal transaction of the said flat, inform t ndersigned within period of 15 days from the ublication of this notice failing which the sal action will be completed and thereafter and or objection will not be considered. K. R. TIWARI (ADVOCATE

Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinaga Mira Road (E.), Dist. - Thane - 401 10

PUBLIC NOTICE LATE MR. ANTONY FERNANDES ber of the Prajyot Shantinagar Co-opera ing Society Ltd. and owner of Flat No 102, Sector- VI, Shanti Nagar, Mira Road East), Dist. Thane-401 107, died intestate of 04/03/2023. Mr. Avelino Fernandes apital / property of the society belonging to the ember in his name being sor f the legal heir and successor of the deceased Irs. Theresa Fernandes & Ms. Tans ernandes, the other legal heirs of the deceased have decided to release their respective share i espect of the the above Flat belonging to the eceased in favour of Mr. Avelino Fernandes by tering into a registered Release Deed, Claim and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any or transfer of shares and interest belonging to transfer of shares and interest belonging to the deceased in respect of the said Flat as well a entering into and registration of the Release Deed, inform to undersigned within period of 15 lays from the publication of this notice failing which the Deed of Release will be executed and the society will transfer shares and interest belonging to the deceased in the name of Mr Avelino Fernandes and thereafter any claim o

K. R. TIWARI (ADVOCATE

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that my client Ms. Kanchan G Bachani is one of surviving legal heirs of late Shri, Kewalram Deepchand Bachani who was sole owner of a residential property earing Flat No. 1, Bldg No. E2 on Ground Floor, Sunder Milan CHS Limited, Sunde Nagar, S V Road, Malad West, Mumbai 400064, area 39.96 Sq. Fts. built-up and was member, holding Share certificate no. 19. distinctive Share Nos. 91 to 95 of Sunder Milan CHS. Ltd. Shri. Kewalran Deepchand Bachani died on 02/01/2022 leaving behind Smt. Anjana K Bachan Mr. Girish K Bachani (Son) Mrs. Deepa Naresh Kalyani (Daughter) Mr. Harish K Bachani (Son) & Mrs. Anita Pawan Bhatia (Daughter) are the only surviving legal heirs according to succession law. Mr. Girish K Bachan also died on 13/04/2008 and leaving behind Mrs. Neha G Bachani (Wife) (died on 08/04/2004), Ms. Kanchan G Bachan (Daughter) & Ms. Divya G Bachan (Daughter) was/are the only legal heirs according to succession law. My client declares that there are no other lega neirs of late Shri. Kewalram Deepchand Bachani except my client and Smt. Aniana K Bachani, Mrs. Deepa Naresh Kalyani, Mr. Harish K Bachani Mrs. Anita Pawan Bhatia & Ms. Divya G Bachani, All legal heirs of late Mr. Shri to gift, release, and transfer their entire shares in the abovesaid flat to my client Ms. Kanchan G Bachani by way o

release / gift deed. Any person who has any claim, right, title and interest in the said flat/share certificate and/or any part thereof by way of sale, gift, conveyance, exchange mortgage, change, lease, lien, succession and/or in any manner whatsoever should intimate the same to undersigned in writing with supporting document within 15 days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objection s received within the aforesaid time, i shall be presumed that there are no claimants to the said flat/share certificate which please take a note.

> V. K. DUBEY Advocate, High Court Shop No. 9, New Era, Off. S V. Road, Malad West, Mumbai - 400064

Place: Gurgaon

Date: 08.09.2023

#### KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED

Regd. Office: 406, New Udyog Mandir-2, Mogul Lane, Mahim (West), Mumbai 400 016. Tel: 2445 6029 \* Email: kamanwala@gmail.com | Website: www.kamanwalahousing.com \*CIN: L65990MH1984PLC032655

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

. The 39th Annual General Meeting of the Members of KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED will be held of Saturday, the 30th September, 2023 through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) at 01:00 P.M. in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022, to transact the business as set forth in the notice of the Meeting dated 14th August, 2023.

Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for fiscal 2023 have been sent to all the members whose email ID are registered with the Company/ Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company a www.kamanwalahousing.com. The dispatch of notice of AGM through electronic mode has been completed on 6th September

3. In terms of and in compliance with provisions of section 108 of the Act read with Rule 20 of Companies (Management an Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the "remote e-voting" and "e-voting during the AGM", facility to members to cast their vote electronically on all the resolutions set forth in the Notice of the 39th AGM through electronic voting. system of National Securities Depository Limited ("NSDL").

4. All the members are informed that:

a. The business set forth in the notice of the AGM may be transacted through voting by electronic means;

b. The remote e-voting shall commence from September 27, 2023 (9:00 A.M.)

The remote e-voting shall end on September 29, 2023 (5:00 P.M.)

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 23rd September, 2023;

E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5:00 P.M. on 29th September, 2023;

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM

and holding shares as on the cut-off date i.e., September 23, 2023, may vote in the Annual General Meeting and may obtain the loc and notioning strates as on the cut-on date i.e., september 25, 2025, may vote in the Annual General Meeting and may obtain the logit ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in . For the process and manner of E-voting, Members may refer to the Annual Report of the Company. g. Members may note that: i) The remote e-voting module shall be disabled by NSDL beyond 5:00 P.M. on 29th September, 2023

g, wentbers may note that, I) me tende e-voting indude shart be disabled by NSDL beyond 5.00 P.M. on 29th September, 2025 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; ii) The facility of e - voting shall be made available at the AGM; iii) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and iv) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail for existing the AGM.

facility of remote e-voting or e-voting at the AGM; h. The Notice of the AGM is available on the Company's website www.kamanwalahousing.com and also on the NSDL's websi www.evoting.nsdl.com;

. If you have any guery related to e-voting facility, please refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the Downloads section at www.evoting.nsdl.com or contact at toll free No. 180-222-990 of NSDL or send a request to evoting@nsdl.co.in. In case of any grievance connected with e-voting facility, please contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th floor, 'A' Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013, Email: evoting@nsdl.co.in. Tel.: +91 22 2499 4545 / 1800-222-990.

. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2023 to 30t eptember, 2023 (both days inclusive)

For KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED

DIVYA AGARWAL **COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER** 

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED CIN: U67190MH1993PLC073154

Website: www.taurusmutualfund.com

Dated: 7th September, 2023

Head Office & Regd Office: 3rd Floor, 301-304, Chandravillas Co-op Premises Society Ltd., AML Centre 2, 8 Mahal Industrial Estate, Off. Mahakali Caves Road, Andheri-East, Mumbai - 400 093 Tel: 022 - 6624 2700 Email: customercare@taurusmutualfund.com A copy of SAI, SIDs and KIMs of the schemes of Taurus Mutual Fund along with application form may be obtained from Fund's



NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION ('SAI') SCHEME INFORMATION DOCUMENTS ('SIDs') AND KEY INFORMATION MEMORANDUM ('KIMs') OF ALL SCHEMES OF TAURUS MUTUAL FUND ('THE MUTUAL FUND') Change in Base Total Expense Ratio of Scheme(s) of Taurus Mutual Fund

NOTICE IS HEREBY GIVEN and it is proposed to change the base Total Expense Ratio "TER") (i.e. TER excluding additional expenses provided in Regulation 52(6A)(b) and 52(6A)(c) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996) for the following schemes offered by Taurus Mutual Fund ("the Fund") w.e.f September 15, 2023.

Scheme Name(s)	BASE IEK		
	Direct Plan - Existing (%)	Direct Plan - Proposed (%)	
Taurus Tax Shield	1.58	1.64	
Taurus Discovery (Midcap) Fund	1.91	1.96	
Taurus Ethical Fund	1.09	1.15	
Taurus Banking and Financial Services fund	1.48	1.52	
Taurus Large Cap Equity Fund	2.16	2.18	
Taurus Infrastructure Fund	1.83	1.90	
Taurus Nifty 50 Index Fund	0.59	0.86	

Investors may also visit our website www.taurusmutualfund.com for disclosure(s) relating to TER appearing under sub-section titled "Total Expense Ratio of Mutual Fund Schemes" appearing under Section "Statutory Disclosures". The said information about change in base TER is provided in accordance with SEBI Circular no. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/18 dated February 05, 2018 for "Total Expense Ratio - change and disclosure".

For Taurus Asset Management Company Ltd. Place: Mumbai (Investment Manager for Taurus Mutual Fund)

Date: September 07, 2023 Notice cum Addendum No. 14/2023-24 Authorised Signatory

म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

### INTELLIVATE CAPITAL VENTURES LIMITED

CIN: L27200MH1982PLC028715 Registered Office: 120, SV Road, Reporters Bungalow Near Shopper's Stop Opp. Bata, Ground Floor, Andher

West, Mumbai-400058 Corporate Office: 303-304, 3rd Floor, Vipul Agora Mall, MG Road, Sector-28, Gurugram, Haryana-122002,

Phone No: 91-8750131314 Website: www.intellivatecapitalventures.in; E-mail: amfinecompliance@gmail.com NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING, EVOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of Intellivate Capital Ventures Limited ("Company") will be held on Saturday 30th September, 2023 at 03.30 p.m. through Video Conferencing/ Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The proceedings of the AGM shall be deemed to be conducted at the Corporate Office of the company which shall be the deemed venue of the AGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 05, 2022 and December 28, 2022 and various other circulars related thereto (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P. 2022/62 dated May 13, 2022 and Circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January 2023, issued by the Securities and Exchange Board of India (Collectively referred to as "the SEBI Circulars"), the Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 on Thursday, 07 September, 2023, through electronic mode only, to those members whose email address are registered with the depository participants or with the Company or M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Limited, Registrars & Share Transfer Agent.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") read with relevant applicable rules, as amended and Regulation 42 of Securities And Exchange Board Of India (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is also given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 27, 2023 to September 30, 2023 (both days inclusive) for the purpose

Further pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with, Rule 20 of th Companies (Management and Administration) Rules 2014 as amended and substituted by Companies (Managemen and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of Securities And Exchange Board Of India (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the 40th Annual General Meeting (AGM) by electronic means ('remote e-voting'). The facility for online voting through electronic means shall also be made available at the AGM and Members who have already cast their votes through electronic mode during the schedule voting period prior to the date of the meeting will not be entitled for online voting as on the date of the AGM. Members participating through the VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (hereinafter referred as "CDSL") as agency to provide remote e-voting facility. The details pursuant to the provisions of the Act and Rules are given hereunder:

1. The remote e-voting period commences on Wednesday, 27 September, 2023 (9:00 AM IST) and ends on Friday

29 September, 2023 (5:00 PM IST). The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. 2. Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, along with person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date of Saturday, the 23th September, 2023 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through electronic means.

Any Person who have acquired shares and became member after the dispatch of the Notice of the AGM but before the 'Cut-off Date' may obtain their user ID and Password for e-voting from the Company's Registrars & Share Transfer Agent, M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Limited, No. 9, Shiv Shakti Industrial Estate, Ground Floor, J.R. Boricha Marg, Opp. Kasturba Hospital, Lower Parel, Mumbai - 400 011, Tel: 022-23016761, Email purvashr@gmail.com. However, if the member is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use his/her exiting user ID and password for casting the vote through e-voting.

Further the board of Directors of the Company has appointed M/s AASK & Associates LLP, Company Secretaries for scrutinizing the remote e-voting process as well as voting during the AGM in fair and Transparent Manner The result of remote e-voting and voting during the AGM shall be declared not later than 48 hours from the conclusion of the AGM. The declared results along with Scrutinizer's Report shall be place on the website o the Company at www.intellivatecapitalventures.in and on the website of the Bombay Stock Exchange on which the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com. 5. Members who have not registered their email are requested to register the same in the respect of the shares held

in electronic form with the Depository through their Depository Participants and in respect of the shares held in physical form be written to Company's Registrars & Share Transfer Agent, M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Limited at purvashr@gmail.com. 6. The Notice of AGM and the Annual Report for the year 2022-23 are accessible on the company's website a

www.intellivatecapitalventures.in, the CDSL website at www.evotingindia.com, and the BSE website at www.bseindia.com. 7. For detailed instructions pertaining to remote e-voting, Members may refer in the section 'Notes' in Notice of the

40th AGM. 8. Members who have cast their votes by remote e-voting prior to the meeting may also join in the meeting through Video Conferencing/Other Audio Visual Means (OAVM) but shall not be entitled to cast their vote again through

9. If you have any queries or issues regarding E-Voting you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, the manner of the casting vote through Remote e-voting or through e-voting during the AGM.

> For Intellivate Capital Ventures Limited Sd/-

Narender Kumar Sharma Company Secretary

#### मोरा टोलवेज लिमिटेडमधील स्विस चॅलेंज पद्धतीद्वारे

गुलामुआय फायनाञ्चियल मर्ल्डिमेम पायव्हेर लिपिरेड (**गुलामुआयाफाउ**न) ची प्रक्रिया मुलागा प्रहणन नियक्ती रण्यात आली आहे आणि युनियन बँक ऑफ इंडियाने (**यूबीआय** किंवा **आघाडी कर्जदार**) ला काही क्रेडिट सुविधांचा विस्तान केता आहे. अनिवार्य केते आहे. केता आहे, अनिवार्य केते आहे, कंसोटियम कवंदाराच्या (विविध बँका आणि वित्तीय सम्बास्त) वर्ती ने नाथे केते आहे. (एकत्रितपणे, **कर्जदार**) ज्यांनी मे. मोरा टोलवेज लिमिटेड (**कंपनी / सवलत**), सवलतीच्या बदलीकरिता आणि यूचीआर . । नेतृत्वाखालील बँकांच्या संघाने वाढवलेल्या विद्यमान कर्जाची पुर्तता करण्यासाठी प्रस्तावित गुंतवणूकदार ओळखण्याकिरता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ५०४, समर्पण, न्यु लिंक रोड, चकाला, न्यु मिराडोर हॉटेल. अंधेरी (पर्व). मंबर्ड - ४०० ०९९ महाराष्ट्र येथे आहे आणि हे विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) एनएच-३० च्या मोहनिया-आरा विभागाचे चार लॅनिंग (किर्म , ००० ते किमी. ११६.७६०) आहे. बिहार राज्य रस्ते विकास महामंडळ (बीएसआरडीसी), सार्वजनिक बांधकाम विभाग, बिहा सरकारच्या उपक्रमाने वरील प्रकल्पाच्या बांधकामासाठी डिझाईन, बिल्डे, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (डीबीएफओटी-टोल) तत्त्वावर कंत्राट दिले. वाटपाचे पत्र (एलओए) दि.११.०८.२०११ रोजी जारी केले गेले आणि पक्षांनी दि.१०.०९.२०११ रोजी औपचारिक सवलत करारावर स्वाक्षरी केली.

कंपनी सध्या आर्थिक संकटात आहे. कर्जदारांकडून कंपनीला मिळालेल्या क्रेडिट सुविधा अंदाजे रु.४९६.८५ कोर्ट ३१.०३.२०२२ रोजी. एलएसएफआयएन इच्छुक गुंतवण्कदार/ गुंतवण्कदारांच्या संघाला क्वांतरांना स्वीकार्य असलेली पुरेशी आर्थिक आणि तांत्रिक क्षमता असलेल्या गुंतवण्कदारांना सवलतीच्या बदल्यात मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी आणि यूबीआय च्या नेतृत्वाखालील बँकांच्या कन्सोर्टियमने वाढवलेल्या विद्यमान कर्जाची पुर्तता करण्यासाठी आमंत्रित करते. तत्सम उद्योग किंव भागातील अनुभव असलेल्या गुंतवणूकदारांना / गुंतवणूकदारांच्या संघाला प्राधान्य दिले जाईल.

इच्छुक बोलीवार pa.lsifin@gmail.com आणि samvmumbai@unionbankofindia.bank वर ई-मेल गठवून त्यांच्या स्वारस्याची पुष्टी करू शकतात आणि एलएसआय फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ५०६/५०७ २, वा मजला, 'माधव' ई-क्लांक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र कडून बोली दसरोपेवज गोक करण्याची व्यवस्था देखील करू शकतात दि.७५.०१, २०२३ ते १३.०९, २०२३ पर्वंत स.११,०० ते सांव.०६.०० वा. दरम्यान रू. ५,००,०००/ – (रुपये फक्त प्रपास लास) चा डिमार इंग्स्टर स्वत प्रस्तु रूप रचत सन्दर्शक तास्त्र एक तास्त्र प्र ४,५००,०००/ – (रुपये फक्त प्रपास लास) चा डिमार इंग्स्टर सहे केटलार (निम्पिटकेटल) **देशिय नेक अर्फ इंडिया, स्ट्रेस अंसेट मैनेकमेंट शाखा, मुंबई** च्या नावे वैयक्तिकरित्या किया कुरियरद्वारे काढले गेले (च्या बावतीत ते वरील पर्यंत पोहोचले पाहिज

E recent and any in the recent and a recent					
संपर्क व्यक्ति	मोबाईल क्र.	ई-मेल आयडी			
थ्री.मिलिंद धानोरकर	+९१-८५५०९९७७९४	samvmumbai@unionbankofindia.bank			
थ्री.अजय सेन	+९१-७९८०७८९६३६	pa.lsifin@gmail.com			

#### एलएसआय फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** २२७, ए.जे.सी. बोस रोड, कोलकाता-७०० ०२०. दूर.: ०३३ २२८० २५५८ कॉपॉरेट कार्यालय: १०४, एस.पी. मुखर्जी रोड, सागर ट्रेड क्यूब, ५वा मजला, कोलकाता

, १०००२६. दूर.: ०३३ २४८६ ३८१६ / ३३६२ मुंबई कार्यालय: ५०६/५०७, ५वा मजला, 'माधव' ई ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे (पूर्व)

**दिल्ली कार्यालय:** चिरंजीव टॉवर<sup>'</sup> १२ वा मजला, ४३, नेहरू प्लेस, नवी दिल्ली - ११० ०१९. सीआयएन क्रमांक: यु७४१२०डब्ल्युबी२०१०पीएलसी१५०३०० यूआरएल : www.lsifinance.com

टीप: एलएसआयएफएन /यूबीआय कोणतेही कारण न देता आणि कोणतीही जबाबदारी न देता प्रक्रिया रद्द करण्याच किंवा सुधारण्याचा अधिकार राखुन ठेवतो. हे प्रस्ताव दस्तऐवज नाही, अर्जदारांनी स्वत:ला स्पष्टीकरण/दुक्स्ती/वेळ-विस्तार, असल्यास, यावाबत अपडेट ठेवावे.



### विकायेम फॅशन अँड ऍपेरल्स लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय :** ११३, उद्योग भवन, शर्मा इंडस्ट्रिअल इस्टेट, वालभत रोड, गोरेगाव, पूर्व, मुंबई ४०० ०६३, महाराष्ट्र, भारत ई-मेल:admin\_mumbai@vkmgroups.biz संकेतस्थळ:www.vkmgroups.com दूरध्वनी क्रमांक : ०२२ - ४०३५ १४१४, ४०३५ १४८१

#### सीआयएन : U17120MH1985PLC037516 ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि इ मतदान माहिती

कंपनीची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार दुपार ३.०० वाजता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ११३, उद्योग भवन, शर्मा इंडस्ट्रिअल इस्टेट, वालभत रोड, गोरेगाव, पूर्व

एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना त्यासह वित्तीय वर्ष २०२२ २३ कोराताच वार्षिक अहवाल केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठिषणे आवश्यक आहे आणि त्यानुसार वित्तीय वर २०२२- २३ कोरताचा वार्षिक अहवाल आणि ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या अशा सभासदांन पाठिबण्यात आली आहे, ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपाश्चिटरीज आणि शेअर ट्रान्स्फर एजट्स यांच्यावड १ सप्टेंबर २०२३ रोजी नोंदणीकृत आहेत. वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.vkmgroups.biz</u> येथे तसेच <u>https://evoting.kfintech.com</u> येथे उपलब्ध आहे

३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रस्तावांवर मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्याकरिता कंपनी २३ सप्टेंबर २०२३ ही तारीख कट ऑफ तारीख म्हणून निश्चित केली आहे. अशी कोणतीही व्यक्ती जी कट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद आहे ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचनेत नमुद केलेल्या प्रस्तावांवर मतदान करण्यासाठी पात्र असेल.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४२ आणि कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ तसेच त्या अंतर्गत लागू असणारे नियम यांच्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभा-हस्तांतरण पुस्तिका शनिवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२३ ते शुक्रवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवस धरून या कालावधीत बंद राहतील.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतुदी, कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१५ चा नियम २०, तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ आणि लाग् असलेली परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर केफिर टेक्नॉलॉजी लिमिटेड यांनी उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (दूस्स्थ ई-मतदान) मतदान करण्याची सुविधा कंपनीकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. दुरस्थ ई–मतदान कालावधीला **बुधवार, दिनांव** २७ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येणार असूर ही प्रक्रिय शुक्रवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी ५.०० वाजता संपृष्टात येणार आहे त्वानतः ई-मतदान प्रारूप केफिन योच्याकडून मतदानासाठी बद करण्यात येणार आहे. ज्या सभासदानी वार्षिव सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावलेला नाही अशा सभासदांसाठी वार्षिव सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ई-मतदान प्रक्रियेचा सविस्तर तपशील ार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आला आहे. एखाद्या सभासदाने एखाद्या प्रस्तावावर एकदा मतदा केले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही.

अशा व्यक्ती ज्यांची नावे कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या लाभार्थी मालकांच यादीत कट ऑफ तारीख रोजी नोंदणीकृत असतील अशा व्यक्तीच दूरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधार सभेच्या दरम्यान मतदान यासाठी पात्र असतीत. एखादी व्यक्ती वार्षिक सर्वसाधाण सभेची सूचना निर्गामित करण्याचे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट तारीख रोजी म्हणजेन शनिवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती <u>einward</u> riskfintech.com / evotingkfintech.com येथे इ मेलच्या माध्यमातून विनंती करून युजर आयडी आणि पासवड


ई-मतदान प्रक्रियेचा तपशील आणि प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सभासद **वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत** नमू केलेल्या सूचनांचा संदर्भ घेऊ शकतात. ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका किंवा प्रश्न असल्यार खालील प्रमाणे नमूद केलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा.

तिनांक : ०७ सप्टेंबर, २०२३

स्थळ : मुंबई

सेलेनियम टॉवर बी. प्लॉट क्रमांक ३१ आणि ३२, फिनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, सेरीलिंगमपट्टी मंडळ हैदराबाद, ५०० ०३२ भारत येथे संपर्क साधावा किंवा ई-मेलच्या माध्यमातृत <u>einward.riskfintech.com</u> evotingkfintech.com येथे संपर्क साधावा किंवा १८०० - ३०९- ४००१ येथे संपर्क करावा.

विकायेम फॅशन अँड ऍपेरल्स लिमिटेड यांच्या करित गोपिका सिंग



सीआयएन: L27100MH1980PLC022118 नोंदणीकृत कार्यालय : १, महेश व्हिला, वरळी, मुंबई ४०० ०१८ दूरध्वनी क्रमांक : ०२२-२४९३ ५५०८/०२४९३ ८६९७ ई-मेल : cs@abcgas.co.in संकेतस्थळ : www.abcgas.co.in कंपनीच्या समभागधारकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सूचना

४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदान माहिती

यादारे मचित करण्यात येते की कंपनीची ×3 वी वार्षिक मर्वमाधारण मधा कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक त्या तरतदी तमे

त्या अंतर्गत बनिययात आलेले विविध नियम यांच्या अनुसार तसेच त्यासह वाचा सिक्युरिटीज औड एक्स्वेज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिगेज्रस औड डिस्बलोजर फिलावर्गस्स) नियम २०१५ सहवाचिता या संदर्भात जारी करण्यात आलेली संबंधित सोरायके जी कोरियर व्यवहार मंत्रावय ('एससीए') आणि सिक्युरिटीज औड एक्स्वेज बोर्ड ऑफ इंडिया ('सेसी') यांची जार् केली आहेत त्यांच्या अनुसार विहडीओ कॉन्फरिसेंग (''व्हीसी'')/अन्य मान्यताप्राप्त दुकत्राच्या माध्यमे (''ऑएव्हीएम') यांच्य माध्यमातून शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ४. ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळे नुसार) घेण्यात येणार आहे आणि विनीय वर्ष २०२२– २३ करिता लेखापरीक्षित स्वतंत्र विनीय पत्रके तसेच त्यासह संचालक यांचा अहवाल आणि लेखा जााणे । याचा चप २०५२ २६ काराता लिखारपाला स्थात । याचा पत्रका साथ स्थल स्थारण आपा अवसारा आणा लिखा परिक्षक यांचा अहवाल आणि अन्य आक्यायक ती प्राप्त हितांक ६ सप्टेंबर १०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यामातृत कंपनीच्या आस समासदांना निर्गमित करण्यात आली आहेत ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एउंट, लिंक इन टाइम इंडिया प्रायब्हेट लिमिटेड (लिंक इन टाइम)/डियॉझिस्टी पार्टीसिपंटस यांच्याकडे नॉटगीकृत आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना शब्दा अन्यरार्गिक (राज्य के टोक्न)/अजीबारा आजारक चालाक आपना क्षेत्र वार्त्म के जारता आपना वार्त्म प्रताराण पात् आणि वर्तित प्रमाणे नमुद्र केरोली प्रतार कंपनीचे संकतस्थळ <u>www.abcgas.co.in</u> थेवे तसेच स्टॉक एक्स्वेज यांचे संकतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड बांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि कंपनी रजिस्ट्रार आणि ट्रान्स्मर एजंट लिंक इन टाइम हिंचिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>https://instavote.linkintime.co.in</u> येथे उपलब्ध करून देण्यात आली आ

भाषक वस्तावार वस्तावार अन्य त्यानारा अत्र वसावदाना इरायुराक ग्रहणावा प्राप्त वस्तावार पाम वस्तावार वस्त्र पूचना करण्याची प्रक्रिया अपूर्ण झात्यापाद्वया ताख्यासूत्र करवस्थ असतित. ज्या समासदाना या प्रपत्नांची पाहणी करण्याची इच्छा आा ते ई-मेलच्या माध्यमातृत <u>csabcgas.co.in</u> येथे संपर्क साधू शकतात. दूरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान :

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांवर सभासदांना इलेक्ट्रानिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा कंपनीकडून उपलब्ध करून दिली जात आहे. सभासद दूरस्थ मतदान पद्धतीने खालील प्रमाणे नमूद केलेल्या तारखांना मतदान कर शकतात. (दूरस्थ ई-मतदान). ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने लिंक इन टाइम

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भातील प्रपत्रे सभासदांना इलेक्ट्रॉनिक पाहणीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित

ातदानाच्या प्रक्रियेच्या संदर्भातील माहिती आणि सूचना ज्यात ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमेंट स्वरूपात आहेत, प्रत्यक्ष् वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी केलेली नाःई अशा सभासदांसाठी ई-मतदानाच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत टेण्यात आला आहे. वार्षीक सर्वसाधारण सभेची सचना निर्गमित करण्याच् पुक्रिया पूर्ण याल्यानंतर एखाटी व्यक्ती कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासट यालेली असेल आणि कर ऑफ तारीख रोजी राजना हुए आरपीनार्ध रहाया ज्याज क्याना चलाना चला क्याना दानात्र काला करता आरपी आरपी है। तिच्यांकडे कम्पनीचे सामागा असतील (बिचा तराबील खाली देण्यात आला आहे) त्यांच्यासाठी मतदान प्रक्रियेचा तराबील, यस सभासदांना युजर आयडी आणि पासवर्ड यांचा विसर पडला आहे त्यांना युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याच्या प्रक्रियेच तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आला आहे.

द्रस्थ ई-मतदान सुविधा खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध असेल टरस्थ ई-मतदान प्रक्रियेला प्रारंभ : सोमवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळे नसार सकाळी ९.०० वाजता

दरस्थ ई-मतदानाची समाप्ती : गुरुवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२३ भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता. वरील प्रमाणे नमूद केलेली तारीख आणि वेळेनंतर दुरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यास परवानगी असणार नाही आणि दुरस् ई-मतदान प्ररूप लिंक इन टाइम यांच्याकडून वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या कालावधीनंतर खंडित करण्यात येणार आहे. ने सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही असे सभास वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करू शकतात.

अशी व्यक्ती जिचे नाव कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी सभासद नोंद पुस्तिकेत नोंदणीकृत आहे केवळ अशी व्यक्तीच दरस्थ ई-मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान कर

ई-मेल तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करण्याची प्रक्रिया :

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपला इ मेल तपशील कंपनीकडे नोंदणीकृत, अद्ययावत केलेला नाही त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आयएसआर -१ फॉर्म जो आरटीए यांचे संकेतस्थळ https: web.linkintime.co.in/KYC-downloads.html येथे उपलब्ध आहे तो योग्यरीत्या भरून आणि स्वाक्षरी करून तरीत्र पुरुचर्थ आवश्यक ती कागद्रपत्रे जोडून लिंक इन टाइम इंडिया लिमिटेड यांच्याकडे सी १०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पिंडिम), मुंबई ४०० ०८३ येथे साद्र करावा आणि आपला ई-मेल तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करून च्यावा.

) ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपला ई-मेल तपशीत ्या पाराव्यक्त करामन समागा । अन्य द्वाल्या अराव्य आहत आाण ज्याना आपला इँ-मल र मंदणीकृत/अर्थावनक केलेला नाही त्यांना आवाहन करण्यात रेतो के त्यांनी आपला ईं-मेल तपशील त्रिथे त्यांची डिर्मेंत आहेत त्या डिपॉडिस्टरी यांच्याकडे नॉदणीकृत/अद्ययावत करून घ्यावा.

त्याचप्रमाणे एमसीए परिपत्रकाच्या अनुसार कंपनीने सभासदांना इ मेल तपशील कंपनीकडे वार्षिक अहवाल आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना प्राप्त कल्प्याच्या मर्थादित उदेशासाठी अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (ई-मतदान सूचना तसेच त्यासह रूजर आखडी आणि इ मतदानासाठी आवर्षक असलेला पासवर्ड प्राप्त कल्प्यासाठी) तो mthelpdesklinkintime.co.ID येथे ई-मेल पाठवून इलेक्ट्रानिकली करता वेदेल.

तदानाच्या संदर्भात शंका असतील तर सभासद लिंक इन टाइम इंस्टाव्होट हेल्प डेस्क यांच्याशी <u>enoticeslinkintime.co.in</u> येथे विनंती पाठवुन संपर्क साधु शकतात तसेच दरध्वनी क्रमांक ०२२ ४९१८ ६००० येथे संपर्क साधु शकतात. कोणत्याही शंका असल्यास सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील व्यक्तीशी संपर्क साधावा :

लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (युनिट : एबीसी गॅस (इंटर नॅशनल) लिमिटेड)

- १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३

ई-मेल : rnt.helpdesklinkintime.co.in टोलफ्री क्रमांक : १८०० १०२० ८७८ (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी भारतीय प्रमाण वेळे नुसा प्रकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.००)

### व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातन वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग :

प्तभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच प्लंटफॉर्मच्या माध्यमात्न https://instameet.linkintime.co.in येथून सहभाग घेऊ शकतात. वापरण्यासाठीचे लॉग इत क्रेडेलियब्पल मिळविष्याच्या प्रक्रियेचा तपशील आणि वार्षिक सर्वसाधारण समेत सहभाग येण्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचेत देख्यात आला आहे. उत्त समस्यादी दूर्यस्य ई-मतदान पद्धतिने मदताचात्रा क्रवाचलेला आहे. असे सभासद वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित ग्रह शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या द्रप्यान पुन्हा मतदान

एबीसी गॅस (इंटर नॅशनल) लिमिटेड यांच्या करित

ञ्यामलाल प्रसाद गोरेद

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेड

**नोंद.कार्यालय:** पेनिन्सुला स्पेंटा, मथुरादास मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, द्र.:०२२-६६२२९५००; वेबसाईट:www.morariee.com: ई-मेल:corporatesecretarial@ashokpiramalgroup.com; सीआयएन:एल५२३२२एमएच१९९५पीएलसी०९०६४३

### २८व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंगबाबत माहितीची सूचना

गद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २८ सप्टेंबर २०२३ रोजी द्पारी २.३० वाजता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) सामान्य परिपत्रकाच्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनीच्या एजीएममध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासार्ठ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (व्हीसीओएव्हीएम) परिपत्रक क्र.२/ २०२२ दिनांक ५ मे २०२२, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि ०२/२१ दिनांक १: जानेवारी, २०२१ परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि परिपत्रक क्र.१७/२०२ सोबत वाचा दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि या संदर्भात जारी केलेली त्यानंतरची परिपत्रके नवीनतम १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि इतर सर्व लागू कायदे आणि परिपत्रके. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक क्र.SEBI/HO/CFDPoD-2/P/CIR/2023/4 दिनांक ५ जानेवारी, २०२३ (एकत्रितपणे 'लाग् परिपत्रके न्हणन संदर्भित)होणार आहे. संबंधित परिपत्रकांचे पालन करून, एजीएमची सचना आणि वार्षिक अहवाल ५ सेप्टेंबर २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व भागधारकांना पाठवण्याते आला आहे ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्य www.morarjee.com वर, स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळांवर, म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com, एनएसडीएलची वेबसाइट (एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग स्विधा प्रदान करण्यासाठी तसेच ई–वोटिंगसाठी नियुक्त केलेली एजन्सी आणि ही एजीएम आयोजित करण्यासार्ठ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा वापरण्यासाठी) म्हणजे www.evoting.nsdl.com वर उपलब्ध

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने त्याखाली बनवलेल्या लागू नियमांसह वाचले गेले कंपनीच्या भागधारकांच्या २८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी गुरूवार, २० सप्टेंबर, २०२३ तं बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समावेश) या कालावधीत सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर टान्सफर बक्स बंद राहतील.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदींचे पालन करून त्याखाली बनवलेले लागू नियम आणि सेबीचे नियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ कंपनीला ई–वोटिंग (रिमोट ई–वोटिंग) प्रदान करण्यात आनंद होत आहे. त्याच्या भागधारकांना सुविध आणि नोटीसमध्ये नमूद केलेला व्यवसाय रिमोट ई-वोटिंगद्वार व्यवहार केला जाऊ शकतो. २० सप्टेंब २०२३ या निश्चित तारखेला ज्या सदस्यांची नावे सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे राखून ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवली गेली आहेत, त्यांनाच रिमोट ई–वोटिंग किंवा एजीएँग मतदानाच्या सविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

रिमोट ई-वोटिंग २४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता भाप्रवे सुरू होईल आणि २६ सप्टेंब २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता भाप्रवे समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग पोर्टल एनएसडीएलदा अक्षम/ब्लॉक केले जाईल आणि सदस्यांना उक्त टाइमलाइनच्या पलीकडे इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

कोणतीही व्यक्ती, जी एजीएमची सचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेते आणि निश्चित दिनांक न्हणजेच २० सप्टेंबर २०२३ रोजो<sup>ँ</sup>शेअरहोल्डर बनते, ती एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर किंवा नएसडीएल वेबसाइटवर पाहू शकते. वर उल्लेख केला आहे. असे भागधारक evoting@nsdl.co.ir वर विनंती पाठवून त्यांचा/तिचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. एनएसडीएल मतदानाच्या सूचेना देखील पाह् शकतात. तथापि, जर तुम्ही आधीचे एनएसडीएल ई–वोटिंग प्लॅटफॉर्मक नोंदणीकृत असाल, तर तुम्ही तुमचा विद्यमान वापरकर्ता–आयडी आणि पासवर्ड वापरू शकता.

एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी सुविधेद्वार . एजीएममध्ये उपस्थित असलेले भागधारक, ज्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिले नार्ह . आणि अन्यथा त्यांना असे करण्यास प्रतिबंधित केले नाही, एजीएममध्ये ई–वोटिंग प्रणालीद्वारे मतदान

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकतां पुस्तिका पाहू शकता किंवा : ०२२-४८८६७००० ऑण ०२२-२४९९७००० वर कॉल करू शकत केंवा evoting@nsdl.co.in वर पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक यांना विनंती पाठवा.

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेडकरित निष्ठी धर्मानी कंपनी सचिव



नोंदणीकृत कार्यालय: पूजा हाऊस, १ ला मजला, सीटीएस क्रमांक ८९२- ८९३, जुहू तारा रोड, जे डब्ल्यू मॅरीयॉट हॉटेल समोर, जुहू, मुंबई ४०० ०४९

द्रस्थनी क्रमांक : ०२२- २६१२ १६१३ / १४, ई-मेल : investor@poojaentertainmentandfilms.in संकेतस्थळ : https://poojaentertainmentandfilms.in सीआयएन : L99999MH1986PLC040559

### वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान आणि बुक क्लोजर यांची सूचना

गद्वारे सचित करण्यात येते की.

ठिकाणः मुंबई

दिनांक: ०६.०९.२०२३

ए) पूजा एंटार्टनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड (''कंपनी') यांच्या सभासदांची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''३६ वी एजीएम') गुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरिन्सेग (''व्हीसी'')/ अन्य मान्यताप्रास दृक्षशाच्य माच्यमे (''ओएव्हीएम') यांच्या माच्यमात्त्रन, कंपनीच्या सभासदांना रेण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या स्वचनत नमूद विषयांच्या अनुस्क पंच्यात वेणार, आहे. वार्षिक सर्वसाधारण सभोच्या कायदा कायदा २०१३ च्या लागू आलेल्या आणि आवश्यक त्या तस्तुदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेल् विविध नियम यांच्या अनुसार आणि सामान्य परिपक्रक परिपक्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ०८ एप्रिल २०२०, १४/२०२० विरांकीत ०८ एप्रिल २०१० १४ अरोवारी दिनांकीत १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांकीत ०५ मे २०२०, क्रमांक ०२/ २०२१ दिनांकीत १३ जानेवार्र २०२१. क्रमांक १९/ २०२१ दिनांकीत ०८ डिसेंबर २०२१, क्रमांक २१/२०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१ आणि ०२/२०२२ दिनांकीत १५ मे २०२२ आणि क्रमांक १०/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ अनुक्रमे जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केली आहेत आणि सेबी (लिस्टिंग ऑव्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ तसेच त्यासह वाचा परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७ नियम २०२२ तित्त पात्राल्या आया स्वयंत्रक प्रतानक तथा एचजा तारका जाएका जाएका जाएका जाएका जाएका प्रतानित एवं जानेत हितांकीत १२ में २०२०, सेबी एचजो/सीएफडी/सीएफडी/सीएफडी/सीजाबजार/पी/२०२१/६२ दिनांकीत १३ मे २०२२ तसेच सेबी/ २०२१ आणि सेबी/एचजो/सीएफडी/सीएफडी/सीएफडी/सीएफडी/सीजाबजार/पी/२०२२/६२ दिनांकीत १३ मे २०२२ तसेच सेबी/ एचजो/सीएफडी/पीजोडी -२/पी/सीजाबजार/२०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ जी परिपन्नके सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांनी जारी केलेली आहेत यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ अन्द स्वरूपके बाद आप अहमा (चेवा) नेपाल का नेपाल किया गर्भात अनुसार अपुतार वाचक क्याचार वाचा महारा) ऑप्ट्रलीएम यांच्या माध्यमातून घेष्यास तसेच सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेष्यास अनुस्ती देण्यात आली आहे. सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेला मेसर्स बिग ग्रेअर सर्व्हिसस प्रायव्हेट लिमिटेड (''बीएसपीएल'') यांनी उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटकॉर्मच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

बी) एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ज्यात ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय पत्रकांचा समावेश आहे (वार्षिक अहवाल) ती सूचना ई-मेलच्या माध्यमातून अशा सभासदांना निर्गमित करण्यात आली आहे ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/ . डिपॉझिटरी पार्टीसिपंटेस/रजिस्टार आणि टान्स्फर एजंटस यांच्याकडे नोंटणीकत आहेत. सभासदांना ३६ व्या वार्षिव ाडनाक्षरत पाटासपटस) राजस्ट्रार आणि ट्रास्प्कर एज्यूल याच्याकड नादगाकृत आहत. तमासदाना उर व्या बाग सर्वसाधारण समेवी सूचना आणि वार्षिक अहताय यांची प्रत्यक्ष प्रत पाठित्वयाची आक्ययकता एमसीए एपिएजेक अ सेबी परिपत्रके यांच्या अनुसार निलंबित करण्यात आली आहे. वरील प्रमाणे नमूद केलेला वार्षिक अहवाल निर्मी करण्याची प्रक्रिया कंपनीने ०६ सप्टेंबर २०२३ रोजी पूर्ण केली आहे.

मी) कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतदी. तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट आँड ऍडमिनिस्टेशन) नियम निष्या करिया २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, तसेच सेवी (लिस्टिंग ऑहल्पोनस्प औड १८९५ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, तसेच सेवी (लिस्टिंग ऑहल्पोनस्प औड इंडस्क्लोजर रिकायरमेंट्रस) नियम २०१५ चा नियम ४४ आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा यांच्या अनुसार ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद केलेल्या प्रस्तावांवर सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी कंपनी दूरस्य ई-मतदान सुविधा (वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी) आणि इ मतदान सुविधा (वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान) उपलब्ध करून देत आहे आणि ही सुविधा मेससे बिग शेअर सर्व्हिसेस प्रायब्हेट लिमिटेड ('बीएसपीएल') यांनी उपलब्ध करून दिलेल्या ई-मतदान प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

ही) सर्व सभासदांना कळविण्यात येते की : १ ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमट केलेल्या विषयांवर इलेक्टॉनिक मतटान पटतीने कामकाज घेण्यात

दूरस्थ ई-मतदान कालावधीला २६ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्या येईल आणि ही प्रक्रिया २८ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संघ्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येईल ट्रस्थ ई-मतटान पदतीने तसेच ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-मतटान पदतीने मतटान करण्यासाठी सभासटांची

. गित्रता निश्चित करण्याकरिता २२ सप्टेंबर २०२३ ही कट ऑफ तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे. कंपनीच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गामित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची स्वभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २२ सप्टेंबर २०२३ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती ई-मतदानासाठी ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केलेल्या करनाच समाग असताल तर अशा व्यक्ता इन्मतदानासठा ३६ व्या वाषक संस्तावाल समय्या सूचनत मुद्द कलत्या यूचनांचा अतल्वन करू शकते. वर कोणतीही व्यक्ती सीडीएसएल, एनएसडीएल यांच्याकडे ई-मतदानासठी या आधीच तेंद्रणीकृत असेल तर ती व्यक्ती तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरू शकते. जर कोणत्याही शंका असतील तर समभागधारक रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स म्हणजेच मेसर्स बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेत लिमिटेड यांच्याणी ivole@bigshareonline.com यांच्याणी संपर्क साधू शकते. ज्या समासदाना डिपाझिटरीज म्हणजेच सीडीएसएल आणि एनएसडीएल यांच्या माध्यमातून लॉग इन करताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येत असतील तर सीडीएसएल हेल्प डेस्क यांच्याणी helpdesk.evoling@cdslindia.com येथे संपर्क साधावा किंवा टोलकी

संपर्क साधावा किंवा टोलफ्री क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क वरील प्रमाणे नमूद केलेली तारीख आणि वेळे नंतर दूरस्थ ई-मतदान प्रारूप मतदानासाठी बीएसपीएल यांच्याकडून बंद करण्यात येईल आणि एखाद्या सभासदाने एकदा एखाद्या विषयावर मतदान केलेले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल

क्रमांक १८०० २२ ५५ ३३ येथे संपर्क साधावा आणि एनएसडीएल हेल्प डेस्क यांच्याशी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे

करता येणार नाही. जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार आहेत आणि ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पर्व

दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही अशा सभासदांसाठी ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले आहे असे सभासद वार्षिक

सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान करणाऱ्या तसेच वार्षिव प्तर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करणाऱ्या सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच २२ सप्टेंबर २०२३ रोजी डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या तसेच सभासद नोंद पुस्तिकेत नोंद भारकांच्या कडे उपलब्ध आलेल्या समभागांच्या पेड अप मूल्यावर अवलंबून असतील

सभासद ही सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>https:poojaentertainmentandfilms.in</u> येथे तसेच बीएसपीएल यांचे संकेतस्थळ <u>https://ivote.bigshareonline.com</u> येथे आणि बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>https://www.bseindia.com</u> येथे पाह् शकतात आणि पुढील अधिक माहितीसाठी सभासद कंपनी/रजिस्ट्रार यांच्याशी संपर्क साधू

वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या बाबतीत आणि बीएसपीएल यांच्या ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून ई मतदान करण्यास आपणास काही शंका किंवा प्रश्न असल्यास आपण <u>ivote@bigshareonline.com</u> येथे टोलफ्री क्रमांक १८०० २२ ५४ २२ येथे संपर्क साधू शकता. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणाऱ्या मतदा प्रकारित निर्माल करण्यासाठी कार्यालय क्रमांक एस ६- २, ६ वा मजला, पिनंकल विश्वनेस पार्क, आहुरा सेंटर जवळ, महाकाली केव्ह्ज रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई ४०० ०९३ येथे संपर्क साधावा किंवा इ मेलच्या माध्यमातृन <u>ivote@</u> bigshareonline.com येथे किंवा टोलफ्री क्रमांक १८०० २२ ५४ २२ येथे संपर्क साधू शकता.

ज्या समभागधारकांचे ई-मेल तपशील/ मोबाईल क्रमांक कंपनी/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आलेले नाहीत त्यांच्यासाठी सूचनेत नमूट् करण्यात आलेल्या प्रस्तावांवर ई–मतदान करण्यासाठी लॉग इन क्रेडेलियल्स प्राप्त करण्याच्या प्रक्रियेचा तपशील

क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुद्दन), पॅन (पॅनकार्डी स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) आधार (आधारकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत)कंपनीचे रिजस्ट्रार आणि ट्रान्स्कर एजंट्स मेससी बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना पाठवावी आणि प्रत्यक्ष प्रत कार्यालय क्रमांक एस ६-२, ६ ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, आहरा सेंटर जवळ, महाकाली केव्ह्ज रोड, अंधेरी (पूर्व) मंबर्ड ४०० ०९३ येथे पाठवावी.

- डिमॅट समभागधारकांसाठी : आपला ई-मेल तपशील आणि मोबाईल क्रमांक आपल्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटर

व्यक्तिगत डिमॅट समभागधारक : कृपया आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल तपशील आपल्या संबंधित डिपॉझिटर्र पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे नोंट्णीकृत करावा जे ई-मतदानासाठी आणि डिपॉझिटरीज यांच्या माध्यमातून आभासी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सक्तीचे आहे,

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत त्यांनी आपला ई-मेल तपशील, मोबाईल क्रमांक आणि बँक मँडेट डिपॉझिटरी यांच्याकडे संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्या माध्यमातन नोंदणीकत करावा, ज्या सभासदांकडे कंपनीचे सममाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला ई-मेल तपशील कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्फर एजंट मेसर्स बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे प्रत्यक्ष प्रत फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत, पत्याचा पुरावा आदी तपशिलासह कार्यालय क्रमांक एस ६-२ ६ ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, आहरा सेंटर जवळ, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई ४०० ०९३

येथे पाठवावी. किंवा कंपनीकडे <u>investor@ poojaentertainmentandfilms.in</u> येथे पाठवाव त्याच प्रमाणे कळविण्यात येते की सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका २३ सप्टेंबर २०२३ ते २९ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत कंपनीच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद

दिनांक: ०६/०९/२०२३ थळ : मुंबई

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिव